

13th November, 2025

The General Manager
Corporate Relations Department
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

Scrip Code: 526325

The General Manager
The National Stock Exchange of India Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

Sub.: Regulation 47(1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 (1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith please find the Newspaper publication of the Standalone Un-audited Financial Results for the quarter and half-year ended 30th September, 2025, published in the following newspaper on Wednesday, 12th November, 2025:


1. Free Press Journal
2. Navshakti Newspaper

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully

For **ORIENT PRESS LIMITED**


Shubhangi Bhauwala
Company Secretary & Compliance Officer
Encl: as above

यूको बँक	UCO BANK
(भारत सरकार का उपक्रम)	(A Govt. of India Undertaking)
समाना आर्पके विश्वास का	Honours Your Trust
अंधेरी एससीयू शाखा :- दुकान क्र. २, टाउन सेंटर-०२, अपि. टाइटम स्केअर, ए-के रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई (म.र.)	
दूर. क्र. : ०२२-२५९०३१८ / ८८५९०७६ / ८८७४६८११८, ई-मेल : andmcc@ucobank.co.in	
कच्चा सूचना (स्थाय मिळकतीकरिता) (नियम - ८(१)) परिशिष्ट IV	
ANDMCC/नोटिस/२०२५-२६/८४५	दिनांक :- १०-११-२०२५
ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकरांनी युको बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिस्कुएटायझेशन अँड रिक्तस्थान ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफ्रोसॅमॅंट ऑफ सिस्कुएटि इंटेरेस्ट अँवट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहाचता सिस्कुएटि इंटेरेस्ट (एफ्रोसॅमॅंट) करून, २००२ च्या (नियम) ३ अन्वये प्राप्त अधिकांराचा वापर करून दिनांक ०३.०९.२०२५ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार श्री. अन्वुल गफूर शराफत खान आणि श्रीमती शेवबानो गफूर खान यांना सूचनेत दिलेल्या रकम २१.०५.२०२५ रोजीस रु. ११,३७,६२८.४८/- (रुपये अकरा लाख सदासीस हजार सहारो अठ्ठावीस आणि बेचाळीस पैसे मात्र) (३०.०१.२०२५ पर्यंतच्या व्याजाचे एकत्रित) तुम्ही भरण्यास जबाबदार असलेल्या वरील सदर रकमेवर संपांर्षिक दराने पुढील व्याज एकत्रित सह अनुपांर्षिक खर्च, पतिल्वय, प्रगार इ. रकमेनी परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.	
रकमेनी परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ उरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकरांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कच्चा त्यांना सदर अँवटच्या कलम १३ च्या उपकलम (४) अंतर्गत प्राप्त सहाचता सदर (एफ्रोसॅमॅंट) करून, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकांराचा वापर करून डाा १० नोव्हेंबर २०२५ रोजी घेतला.	
विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीची व्यवहार करून नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युको बँक, अंधेरी वेस्ट शाखेच्या रकम २१.०५.२०२५ रोजीस रु. ११,३७,६२८.४८/- (रुपये अकरा लाख सदासीस हजार सहारो अठ्ठावीस आणि बेचाळीस पैसे मात्र) (३०.०१.२०२५ पर्यंतच्या व्याजाचे एकत्रित) व्याजसह पुढील व्याज आणि पूर्ण रेंड होईपर्यंत बरख खर्च.	
ताण मतांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंपरित अँवटच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदाराचे लक्ष येवून घेतले जाते. निर्धारित कालावधीत कर्जाची परतफेड करून मालमता पुन्हा मिळविण्याचा अधिकार आहे.	
स्थायर मिळकतीचे वर्णन	
प्लॅट क्र. १०३, १ला मजला, इमारत क्र. डी, मिलजुल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड.,मापकन नगर, मरोळ मारोशी रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९, महाराष्ट्र.	
दिनांक : १०.११.२०२५	सही/-
ठिकाण: मुंबई	प्राधिकृत अधिकारी, युको बँक

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. मुंबई

(रजि. नं. BOM/BNK/127 of 1973)

प्रशासकीय कार्यालय :- ४१८/२०, मौलाना आझाद रोड मुंबई ४००००४

कर्ज वसुली विभाग :- ४१८/२०, मौलाना रोड, आझाद, रोड, मुंबई ४००००४.

फोन नं.- ८६९१०९६१०७ / ९७६३४२५७३८

सह जोडलेले वसुली अधिकारी

स्थायर मिळकतीची फेर जाहीर लिलाव नोटीस

मे. उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन (परसेवा) मुंबई याचा दावा क्र. १०१/१०७७/२०२४ मधील निवाड्याचे दिनांक १९.०७.२०२४ रोजीचे वसुली प्रमाणपत्र

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि.मुंबई न्यायनिर्णित धनको

विरुद्ध

श्री. अक्षय दिनेश सुवकर व इतर न्यायनिर्णित ऋणको

वसुली दाखला क्र १०१/१०७७/२०२४ धरकन एकुमा दावा रक्कम ३४,३२,८७३/- अधिक ०१.०१.२०२४ पासून १०.५५ दराने पुढील व्याज आणि प्रदानापर्यंत अतिरिक्त भार लिलावाकरिता

मिळकत येथे खाली नमूद केले नुसार वसुली अधिकारी यांनी "जे आहे जेथे आहे, आणि जे आहे जसे आहे." या तत्वावर लिलाव विक्रीकरीता ठेवलेल्या खालील नमुद जंगम / स्थायर मिळकती

संदर्भात इच्छुक पक्षकारांकडून मोहोरबंद लिलापामध्ये निविदा / देकार मागविण्यात येत आहेत.

मिळकतीचे वर्णन	आरक्षित किंमत	इ.अ.र.	निरीक्षण तारीख आणि वेळ
निवासी मिळकतीचा मालक व पत्ता :- श्री. अक्षय दिनेश सुवकर		रु.	दि.२६.११.२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वा. पर्यंत
१) प्लॅट क्र. ३०१, ३०३ साविकी निवास, प्लॉट १४८, सेक्टर नं.आर-१, भुण्क वेल, वडभर, करंजाडे, नवीन परवेल, शिल्प - रायगड			
१) प्लॅट क्र. ३०१ क्षेत्रफल २२४.८३	२५१८,२१७.००	२५१८,८२२.००	
२) प्लॅट क्र. ३०३ क्षेत्रफल २२४.८३	२५१८,२१७.००	२५१८,८२२.००	

मिळकत विक्री तारीख, वेळ व ठिकाण :- दि. ११.१२.२०२४ रोजी दुपारी २.०० वाजता

पत्ता : भुण्क कार्यालय, दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि., ४१८/२०, मौलाना आझाद रोड, नील देऊळ, मुंबई ४००००४

अटी व शर्ती :

- लिलावाच्या अटी आणि शर्ती समाविष्ट बोली प्रपत्र आणि इतर माहिती हवी असल्यास रुपये ५००/- जमा करून निरीक्षणानंतर कोणत्याही कामकाजाचे दिवशी वसुली अधिकारी यांचे कार्यालयातून प्राप्त करता येतील.
- इच्छुक बोलीदारांनी मुंबई येथे देय दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. च्या नावे पी. ओ./ डी.डी. च्या मागाने वरील वेगळी नमुद केल्यापासून व्याज भुक्त इतारा अनमत रकमेवरह बंद लिलाप्यात त्यांची बोली पाठविणे आवश्यक आहे. आरक्षित किमतीपेक्षा कमी किमतीच्या बोली नाकारण्यात येतील आणि इ.अ.र. जप करण्यात येईल. निविदा दिनांक ११.१२.२०२५ रोजी दुपारी २.०० पर्यंत किंवा पुर्वी वसुली अधिकाऱ्याकडे पोहचणे आवश्यक आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त बोली नाकारण्यात येतील. निविदा वरील नमुद न्याय निर्णित धनको बँकेच्या मुख् कार्यालयात दिनांक ११.१२.२०२५ रोजी दुपारी २.०० वाजता उघडण्यात येतील आणि तेथे त्याच दिवशी लिलाव घेण्यात येईल. निविदाधारकांना उर्ध्वस्थ राहून त्यांची निविदा वाढविण्याची संधी देण्यात येईल.
- यशस्वी बोलीदाराने लिलावानंतर त्वरित इसारा रक्कम समाविष्ट अंतीम बोली रकमेच्या २५% रक्कम जमा करणे आवश्यक आहे. आणि उर्वरित अंतीम बोली रक्कम लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांत भरणे आवश्यक आहे.
- वरील खंड ३ मधील नमुद केले नुसार बोली रकमेच्या २५% रक्कम जमा करण्यास यशस्वी बोलीदार कसुवावर उरल्यास इसारा रक्कम जप करण्यात येईल तसेच उर्वरित अंतिम बोली रक्कम लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांत म्हणजे दि. १०.०१.२०२६ पर्यंत जमा करण्यास यशस्वी बोलीदार कसुवावर उरल्यास इसारा रक्कम व त्या तारखेपर्यंत जमा केलेली रक्कम जप करण्यात येईल आणि पुन्हा लिलावाद्वारे त्यानंतरच्या तारखेला मिळकतीची पुनर्विक्री करण्यात येईल.
- सर्व प्रपत्र, लेखीत कर, सोसायटीची थकबाकी, आणि / किंवा मिळकतीचे विरोधात इतर देणी / दाविले बोलीदाराने भरावयाचे आहे.
- सर्व्ही अधिकारी यांनी कोणतीही पुर्व सूचना न देता लिलावाच्या अटी आणि शर्तीमध्ये सुचाराण करणे आणि कोणतेही कारण न देता लिलाव रद्द / पुढे ढकलणे आणि कोणतेही वा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा त्यांचा हक्क राखून ठेवला आहे.

सही / -	
दिनांक : १२.११.२०२५	शिकका
ठिकाण : मुंबई	श्री विजयकुमार साहेबराव लकडे वसुली अधिकारी

जाहीर सूचना

माझ्या अशिल श्रीमती लुसिल अँडसन यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आयर्मेन्ट ओनरशिय अँवट, १९७० आणि महाराष्ट्र ओनरशिय क्लस, १९७२ अंतर्गत योग्यताय तयार व नोंदणीकृत केलेला जाहीरनाम्याबाबत सर्वसामान्य लोकांना कळविण्यात येते की, सदर दल्लेचेव अनुक्रमांक बीडीआर / ३२५९ / १९९४ असा असून दिनांक ०२ जून १९९४ रोजी (१) श्रीमती पना डी सुझा, (२) श्रीमती लीला गांधी, (३) श्रीमती लोरेट्टा गांधी, (४) श्री. जोसेफ डी सुझा व (५) श्रीमती लुसिल अँडसन यांनी एकत्रितपणे नोंदणीकृत केला होता. हा दल्लेचेव मुक्त जमिनीच्या मालकीसंबंधी आहे, जिा जमीन सी.टी.एस. क्र. सी/११३५, सर्व्हे क्र. २६६-अ, हिस्सा क्र. २ असून ४२२.२५ चौरस गज (सुमारे ३५३.२१ चौ.मी.) एवढ्या क्षेत्रफळाची आहे. ही जमीन सेंट अँन्स चर्च रोड, शल्लें, वांटे (परिचय), मुंबई ४०००५० येथे स्थित असून मुंबई नगर आणि उपनगर जि.खात्या नीाणी हद्दीत येते. या जमिनीवर "लीला कुंज" नावाची इमारत उभी आहे. सदर इमारतीसंबंधी मूळ जाहीरनामा हखिला आहे. या संदर्भात वांटे पोलीस ठाण्यात नोंदालाइन तक्रार क्र. १०६८९०/२०२५ नोंदविण्यात आलेली आहे.

तसेच, श्री डॅनियल येस डी'सुझा अलियास डॅनियल येस डी सुझा यांच्या वसीयतपत्रासंबंधी मूळ ग्रेट दिनांक २० जून १९९८ व कोर्टाविक मसहोता दिनांक ०३ जून १९९४ हेसुद्धा हखिले आहेत. या संदर्भातसुद्धा वांटे पोलीस ठाण्यात अनिवाइन तक्रार क्र. १०६७५२/२०२५ नोंदविण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीकडे वरील दल्लेचेवज असल्यास त्यांनी या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर माझ्याशी संपर्क साधून, संबंधित कोणत्यांच्या प्रतिहार् आपला दावा किंवा हक्क लक्षात घेऊनपत्र कळवावा. तसे न केल्यास, आंश कोणत्याही दावे/हक्काती वैध मानल्या जाणार नाहीत आणि त्या त्यापेाल्ल्या / रद्द झालेल्या संपन्नच्या जातील. माझे अशिल वरील नमुद मालमतेकरिता संदर्भात पुढील व्यवहार करण्यास मोकळे राहातील.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२५

		(पूर्वी स)
		ई-मेल आयडी:
		नों. कार्यालय : १ला
		३० सप्टेंबर, २०२५ रोजी सं
अ. क्र.	तपशील.	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (अनन्यसाधारण बाबींपरिचत)	
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अनन्यसाधारण बाबींपरिचत)	
४	करपरिचत कालावधीकरिता निव्वळ नफा (अनन्यसाधारण बाबींपरिचत)	
५	कालावधीकरिता एकूस्त सर्वसमावे	
		आणि इतर समावेयक उत्पन्न (व)
		समभाग भांडवल
६	प्रती भागशील (प्रत्येकी रु. १०००)	
		१. मूलभूत :
		२. सौम्यिकृत :
		टिपा :
		ए) सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कल
		निकर्षाच्या तपशीलवार विवरणाव
		आणि कंपनीची संकेतस्थळ www.f
		बी) ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल
		अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड) नियम, २०१९

ठिकाण : मुंबई

दिनांक : ११ नोव्हेंबर, २०२५

यकील,
एस. रिगो
होम-कमिंग,
४०, वरोडा रोड,
वांटे (परिचय),
मुंबई-४०००५०

<div> INDERGINI FINANCE LIMITED (CIN: L65923MH1995PLC161968) Regd. Off.: Unit No. 806, B Wing, 8th Floor, Kanakia Walkstreet Andheri Kurla Road, Chakala, Andheri East Mumbai-400093. Contact No.: 8655618551, E-ramjeet.yadav@iflcorp.in, website: www.indergini.com </div>						
Statement of unaudited financial results for the quarter ended on 30 September 2025 (INR in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Six months ended	
		30 Sep 2025 (Unaudited)	30 June 2025 (Unaudited)	30 Sep 2024 (Unaudited)	30 Sep 2025 (Unaudited)	30 Sep 2024 (Audited)
1	Total revenue from operations	18.07	33.08	53.40	51.14	94.78
2	Net profit for the period before tax	(150.15)	(33.23)	(3.16)	(183.38)	(14.04)
3	Net profit for the period after tax	(130.64)	(33.69)	(3.90)	(164.33)	(15.01)
4	Total comprehensive income for the period [comprising profit after tax and other comprehensive income (after tax)]	(130.64)	(33.69)	(3.90)	(164.33)	(15.01)
5	Equity share capital	506.10	506.10	506.10	506.10	506.10
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(394.80)	(264.16)	(88.20)	(394.80)	(88.20)
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic / Diluted (in Rs.)	(2.58)	(0.67)	(0.08)	(3.25)	(0.30)
						(3.11)

Note:	
(i)	The above financial results for the quarter ended 30 September 2025 of Indergini Finance Limited (the "Company") were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 11 November 2025. The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Auditing Standards), Rules 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies in India. The above results and review report will be filed with stock exchanges and will be available on the Company's website.
(ii)	Vide notification no. DOR.CRE.REC.No.60/03.10.001/2021-22 dated October 22, 2021 issued by the Reserve Bank of India the Company was required to achieve net owned funds of INR 500.00 Lakhs as at 31 March, 2025. Due to accumulated losses the NOF as at 31 March 2025 as well as 30 September 2025 has fallen below INR 500 lakhs
(iii)	The Company has defaulted in repayment of Loan, with the principle installement amounting to INR 425.24 Lakhs and interest totaling to INR 51.02 Lakhs.
(iv)	Previous period/s/ year/s figures have been regrouped / reclassified where necessary, to conform to the current period/s/ year/s classification.
<div> By order of the Board of Directors For Indergini Finance Limited Shanker Wunnava (Managing Director) DIN: 08561822 </div>	
<div> Place: Mumbai Date : November 11, 2025 </div>	

<div> SEAMEC LIMITED <small>SEAMEN OF THE FUTURE</small> </div>						
<div> स्रीआयएन : एल६३०१एमएफ१९८७पीएलसी१५९१० नॉ. आणि कॉर्पोरेट कार्यालय : ए-१०१-९०५, ९ वा मजला, २१५, अट्रियम, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. दूर. : (९१) २२-६६९४८००/३३०४४८०० फॅक्स : (९१) २२-६६९४८८८/३३०४४८८८ वेबसाईट : www.seamec.in ई-मेल : contact@seamec.in </div>						
३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षीत अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा						
(प्रति ग्रेअर माहिती सोडून रु. लाखांत)						
अ. क्र.	तपशील	अलिप्त		एकत्रित		
		संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	
		३०.०९.२०२५	३०.०९.२०२४	३०.०९.२०२५	३०.०९.२०२४	३०.०९.२०२५
१.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,१४४ (२,४४८)	१०,१७९ ५०८	३१,४३४ ५,८०८	१०,७८८ (२,५१२)	११,०२९ २२६
२.	कालावधीसाठी कर्पूर (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींप्रती) निव्वळ नफा	(२,४०८)	५०८	५,८०८ (२,५१२)	२१८	५,३९३
३.	कालावधीसाठी कर्पूर (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनर) निव्वळ नफा	(२,५४८)	५०८	५,८०८ (२,५१२)	२१८	५,३९३
४.	कालावधीसाठी कर्पूर (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींनर) कोरोतर निव्वळ नफा	(२,५८४)	३०४	५,३७७ (२,५७३)	१६	५,००६
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (कोरोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कोरोतर) समाविष्ट)	(२,५८२)	३००	५,३८१ (१,९७७)	४०९	६,८५०
६.	समभाग भांडवल (प्रति समभाग रु. १० चे दर्शनी मुच)	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३
७.	इतर इक्विटी पुनर्मूल्यांकित राखीव वागूट*	-	-	१,०९,४९७	-	-
८.	प्रति समभाग प्राप्ती मुलभूत सौमिकृत	(१०.१६)	१.२०	२२.१५	(१०.८१)	०.४४
						१८.९९

<div> Revati Media Limited (CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBHAVAN, M.G.ROAD GOREGAON WEST, MUMBAI-400062 Tel: 022-28791912 * E-mail: revati.organic9@gmail.com * Website: www.revatiorganics.in </div>						
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025 (Except Earning Per Share)						
Particulars	(Rs. in Lakhs)					
	For the quarter ended 30.09.2025 (Unaudited)	Corresponding Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Preceding Quarter ended 30.08.2025 (Unaudited)	For the half year ended 30.09.2025 (Unaudited)	Corresponding half year ended 30.09.2024 (Unaudited)	For the year ended 31.03.2025 (Audited)
1) Total Income from Operations				-	-	-
2) Net Profit/(Loss) from continuing operations after tax	(7.19)	(7.19)	(7.19)	(7.19)	(7.19)	(7.19)
3) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)						
4) Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00
5) Other Equity Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-	-	300.00	(211.26)
6) Earnings per share (Face Value Rs. 10 per share):						
a) Basic	(0.24)	(0.28)	(0.20)	(0.44)	(0.48)	(0.93)
b) Diluted	(0.24)	(0.28)	(0.20)	(0.44)	(0.48)	(0.93)
NOTES :						
i) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/)						
ii) The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 11th November, 2025. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.						
For and on behalf of the Board sd/-						
Manish Shah						
DIN: 00434171						
Executive Director						
Place : Mumbai						
Date: 11th November 2025						

ई अँड ई एंटरप्राइजेस लिमिटेड

(पूर्वी स्वस्तिक सेफ डिपॉझिट अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

सीआयएन: एल८२९०एमएफ१९१०पीएलसी०३९५१

दूर.: ३०८६७७००;

ई-मेल आयडी: complianceofficer.swastik@piramal.com; संकेतस्थळ: www.theswastiksafedeposit.in

नॉ. कार्यालय : १ला मजला, पिरामल टॉवर, पेनिसुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४००१३..

३० सप्टेंबर, २०२५				(रु. लाखात)	
संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
३० सप्टें, २०२५	३० सप्टें, २०२५	३० सप्टें, २०२५	३० सप्टें, २०२५	३० सप्टें, २०२५	३० सप्टें, २०२५
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
२५.०४	५०.३९	२४.१३	१८.४०	२४.१३	१८.४०
(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपरचात)	२२.५९	४३.१३	१८.४०	२४.१३	१८.४०
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपरचात)	२२.५९	४३.१३	१८.४०	२४.१३	१८.४०
१६.६४	३२.०८	४.१३	४.१३	४.१३	४.१३
१६.६४	३२.०८	४.१३	४.१३	४.१३	४.१३
२४.००	२४.००	२४.००	२४.००	२४.००	२४.००
६.९३	१३.३७	२.००	२.००	२.००	२.००
६.९३	१३.३७	२.००	२.००	२.००	२.००

**NAGPUR MUNICIPAL CORPORATION, NAGPUR
E-TENDER NOTICE**

Commissioner NMC invites e-tenders for the following works. These E-Tenders can be downloaded by the Bidder from the e-tendering Portal (www.mahatenders.gov.in). The Terms and Conditions of e-tenders are available on the e-tendering Portal (www.mahatenders.gov.in) The sale and purchase of e-tenders can be done through Online.

05/2025-26/EE/Sports	Development of Sports Infrastructure at Mor Hindi High School Ramdaspath NMC, Nagpur	Rs. 1,73,27,363
-----------------------------	--	-----------------

Note :- 1) Pre-Bid Meeting : 14.11.2025. 2) Tender Submission End Date (16:00 Hrs) : 18.11.2025. 3) Tender Opening Date (16:00 Hrs) If Possible : 19.11.2025. 4) Right to reject any or all tenders without assigning any reasons is reserved by the Municipal Commissioner N.M.C. Nagpur. 5) Eligibility criteria and mode of submission shall be as stated in uploaded tender document. 6) For any details regarding project, contact Executive Engineer (Sports), 3rd floor A wing, NMC Building, Civil Lines, Nagpur 440001. Email ID- sports.nmc@gmail.com. Advt No. 664 PR Date 11.11.2025

Executive Engineer (Sports)
Nagpur Municipal Corporation

**मराठी मनाचा
आवाज**

www.navshakti.co.in

RELIANCE

POWER

RELIANCE POWER LIMITED

CIN : L40101MH1995PLC084687
Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001.
Tel: 91 22 43031000 Fax : 91 22 43033166
Website: www.reliancepower.co.in, Email: reliancepower.investors@reliancegroupindia.com

**Statement of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated)
for the quarter and half year ended September 30, 2025**

The Board of Directors of the Company, at the meeting held on November 10, 2025, approved the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2025 ("Financial Results")

The Financial Results along with the Limited Review Reports, have been posted on the Company's website at www.reliancepower.co.in and on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and can also be accessed by scanning this QR code.



For and behalf of the Board of Directors of
Reliance Power Limited

Neeraj Parakh

Executive Director, CEO and CFO
DIN: 07002249

Place: Mumbai

Date: November 10, 2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Memorandum of Understanding (MoU) dated 30/09/2025 executed between Mr. Sameer Salim Khan (First Party) and Mr. Mohammad Arshad Ansari (AADHAR No. 533558080873)(Second Party) regarding the following property is cancelled and terminated with effect from 11/11/2025:

Property: Room No. 2973, Chawl No. 202, Tagore Nagar, Ekta CHS Ltd., Group No. 8/B, Vikhroli (East), Mumbai – 400083.

The MoU has been cancelled pursuant to Notice dated 27/10/2025 due to non-compliance and default by the Second Party. The Second Party failed to respond or remedy the default.

The public is hereby cautioned not to deal or transact with the Second Party in respect of the above property, as any such dealings shall be null and void and not binding on the First Party.

Any person having any claim or objection is required to submit the same in writing with supporting documents to the undersigned within 15 days from the date of publication of this notice.

Adv. Kunjal Patil
For and on behalf of
Mr. Sameer Salim Khan
Office No. 105/106,
1st Floor, 41/42, J. K. Housing Society, Mint Road,
Fort, Mumbai – 400001
Email:advocate.kunjalt@gmail.com
m | Mobile: 9967733600
Date: 11/11/2025 | Place: Mumbai



On behalf of the Board of Directors
For Orient Press Limited

R.V. Maheshwari

Chairman & Managing Director
DIN :00250378



CIN-L22219MH1987PLC042083

Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area,
Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra)

Website: www.orientpressltd.com,

Email: share@orientpressltd.com.

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR
THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025**

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	3,760.80	2,624.59	3,675.00	6,385.39	7,354.90	14,253.66
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(102.13)	(110.07)	(94.09)	(212.20)	(197.17)	(374.35)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(102.13)	(110.07)	(94.09)	(212.20)	(197.17)	(374.35)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(75.55)	(79.15)	(74.35)	(154.70)	(150.06)	(277.55)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(71.71)	(74.37)	(72.24)	(146.08)	(145.42)	(266.29)
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	5,549.05
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/-each)*						
(a) Basic		(0.76)	(0.79)	(0.74)	(1.55)	(1.50)	(2.78)
(b) Diluted		(0.76)	(0.79)	(0.74)	(1.55)	(1.50)	(2.78)

Notes:-

- (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Half Year ended September 30,2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressltd.com
- (2) The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 11, 2025.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- (4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable.



Together for the better

Circle Office Thane

PNB Pragati Tower, 4th Floor, Plot C-9, Block- G,
Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.
Email: cs8325@pnb.co.in

**SALE NOTICE FOR SALE OF
SECURED ASSETS
UNDER SARFAESI ACT**

E - Auction Sale Notice for Sale of Secured Assets under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical/symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank/ Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties.

SCHEDULE OF THE SECURED ASSETS

Sr.	Name of the Branch	Description of the Immovable Properties Mortgaged	A) Date of Demand Notice u/s 13(2) of SARFESI ACT 2002	A) Reserve Price	Date/ Time of E-Auction	Details of the encumbrances known to the secured creditors
	Name & addresses of the Borrower(s) / Mortgagor(s) / Guarantors	Name of Mortgagor / Owner of property	B) Outstanding Amount as on C) Possession Date u/s 13(4) of SARFESI ACT 2002	B) EMD (Last date of deposit of EMD)		Name & Number of the Contact Person
1)	Circle Office Thane Mrs. Flamax Wire Industries Mr. Shashikant Shinde Mr. Sanjay Shinde Mr. Dadu Shinde Commercial Shop No. 202, 213 & 215, Udyog Vihar Industrial Premises CHSL, Building No. H, Plot No. 165, Vitthalwadi 421 002 (Admeasuring – 185 sqft carpet) Owner – Shashikant Dadu Shinde Commercial Shop No. 202, 213 & 215, Udyog Vihar Industrial Premises CHSL, Building No. H, Plot No. 165, Vitthalwadi 421 002 (Admeasuring – 176 sqft carpet) Owner – Sanjay Dadu Shinde Commercial Shop No. 215, Udyog Vihar Industrial Premises CHSL, Building No. H, Plot No. 165, Vitthalwadi 421 002 (Admeasuring – 182 sqft built up) Owner – Dadu Ekanth Shinde	Commercial Shop No. 202, Udyog Vihar Industrial Premises CHSL, Building No. H, Plot No. 165, Vitthalwadi 421 002 (Admeasuring – 185 sqft carpet) Owner – Shashikant Dadu Shinde Commercial Shop No. 213, Udyog Vihar Industrial Premises CHSL, Building No. H, Plot No. 165, Vitthalwadi 421 002 (Admeasuring – 176 sqft carpet) Owner – Sanjay Dadu Shinde Commercial Shop No. 215, Udyog Vihar Industrial Premises CHSL, Building No. H, Plot No. 165, Vitthalwadi 421 002 (Admeasuring – 182 sqft built up) Owner – Dadu Ekanth Shinde	A) 01.10.2018 B) Rs. 17,06,742.50 (Rs. Seventeen lacs Six Thousand Seven Hundred Forty Two and Paise Fifty only) as on 30.09.2018 plus interest and charges C) 26.07.2023 D) Physical	A) Rs. 7,00,000/- B) Rs. 70,000/- (05.12.2025 upto 3.00 pm) C) Rs. 1,000/- A) Rs. 8,30,000/- B) Rs. 83,000/- (05.12.2025 upto 3.00 pm) C) Rs. 1,000/- A) Rs. 7,62,000/- B) Rs. 76,200/- (05.12.2025 upto 3.00 pm) C) Rs. 1,000/-	05.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us
2)	Circle Office Thane Mr. Chandrabhan R Tiwari Mrs. Vimla Chandrabhan Tiwari K/A/301, Raj Krupa Rachana Park CHSL, Chakki Naka, Kalyan 421306	Flat No.2, A wing Bld No. 2, ESG Sankul, S. No.84, Hissa No. 5B1, 5B2, Villi Ankar, Near Polytechnic College, MhsaskalPhata, Kalyan GaavaliRoad, Titwala 421401 (Admeasuring – 860 sqft Built Up) Owner Mr. Chandrabhan R Tiwari Mrs. Vimla Chandrabhan Tiwari	A) 29.05.2021 B) Rs. 13,71,042.00 (as on 29.05.2021 plus interest & charges) C) 12.10.2021 D) Physical	A) Rs. 20,56,000/- B) Rs. 2,05,600/- (05.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	05.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
3)	Circle Office Thane Mr. Kunal Rajendra Bhise Mr. Rajendra Shyam Bhise Flat No. 204, 2nd Floor, Madhuban CHSL, Opp Gawali Hospital, Near Bajaj Showroom, Gokul Nagar, Bypass Road, Vill : Chendhare, Tal Alibaug, Raigad, 402201	Flat No. 204, 2nd Floor, Madhuban CHSL, Opp Gawali Hospital, Near Bajaj Showroom, Gokul Nagar, Bypass Road, Vill : Chendhare, Tal Alibaug, Raigad, 402201 (Admeasuring – 565 sqft Built Up) Owner - Mr. Kunal Rajendra Bhise Mr. Rajendra Shyam Bhise	A) 26.02.2024 B) Rs. 14,98,098.40 (as on 26.02.2024 plus interest & charges) C) 12.07.2024 D) Symbolic	A)Rs. 20,61,000/- B) Rs. 2,06,100/- (05.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	05.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
4)	Circle Office Thane Mr. Anup Vinod Tiwari Mrs. Divya Vinod Tiwari Flat No. 105, 1st Floor, Sakrupa Aptt, Survey No.175, Hissa No.5, Vill Mampadur, Tal Karjat, Dist Raigad 411011	Flat No. 105, 1st Floor, Sakrupa Aptt, Survey No.175, Hissa No.5, Vill Mampadur, Tal Karjat, Dist Raigad 411011 (Admeasuring – 635 sqft Built Up) Owner - Mr. Anup Vinod Tiwari Mrs. Divya Vinod Tiwari	A) 09.09.2022 B) Rs. 18,89,976.24 (as on 01.09.2022 plus interest & charges) C) 02.01.2023 D) Symbolic	A) Rs. 18,00,000/- B) Rs. 1,80,000/- (05.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	05.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
5)	Circle Office Thane Mr. Vishal Bapu Bhise Mrs. Sushma Vishal Bhise Flat No. 003, Ground Floor, C Wing, Building No. 2, Type A, ESG Sankul, S No. 84, Hissa 5 B1, 5B2, Village Ankar, Near Polytechnic College, MhsaskalPhata, KalyanGaavali Road, Titwala (E), 421401	Flat No. 003, Ground Floor, C Wing, Building No. 2, Type A, ESG Sankul, S No. 84, Hissa 5 B1, 5B2, Village Ankar, Near Polytechnic College, MhsaskalPhata, KalyanGaavali Road, Titwala (E), 421401 (Admeasuring – 428 sqft carpet) Owner - Mr. Vishal Bapu Bhise Mrs. Sushma Vishal Bhise	A) 05.08.2022 B) Rs. 10,58,564 as on 31.07.2022 plus Interest and Charges C) 09.08.2023 D) Physical	A) Rs. 11,58,000/- B) Rs. 1,15,800/- (17.12.2025 upto 3.00 pm) C) Rs. 1,000/-	17.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
6)	Circle Office Thane Late Shri Radheshyam R Gurjar & all his legal heirs Mrs. Sushela R Gurjar Flat No. 104, D Wing, Shashwat Vastu, Opp Parivar Garden, Asangaon West 421601 (Area: 387.50SFT Carpet) Shri Radheshyam R Gurjar & all his legal heirs Mrs. Sushela R Gurjar Owner - Mr. Radheshyam R Gurjar Mrs. Sushela R Gurjar	Flat No.104, D Wing, Shashwat Vastu, Opp Parivar Garden, Asangaon West 421601 (Area: 387.50SFT Carpet) Shri Radheshyam R Gurjar & all his legal heirs Mrs. Sushela R Gurjar Owner - Mr. Radheshyam R Gurjar Mrs. Sushela R Gurjar	A) 22.11.2023 B) Rs17,22,009.62 (As on 30.10.2023) plus Interest & Charges C) 20.02.2024 D) Symbolic	A)Rs14,00,000/- B) Rs.1,40,000/- (17.12.2025 upto 3.00 pm) C) Rs 1,000/-	17.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
7)	Circle Office Thane M/S Seach Impex, Sh Paresj J Shah (Proprietor) 21, Shripad, 194 Gardodia Nagar, Ghalkopar East, Mumbai-400077	Office premise no 115, 1st Floor E- Wing Kailas Industrial Complex, S NO 136(Part), OTS no 117 Behind Godrej Residential Complex Powai Link Road, Vikhroli Park Site, Near HMPL Surya Nagar, Vikhroli (West)-400079 Carpet Area- 193.00 Sq Ft Owner - Paresj J. Shah	A) 21.10.2023 B) Rs. 36,19,300.36 (as on 30.09.2023 plus interest & charges) C) 21.03.2024 D) Physical	A) Rs. 33,36,000/- B) Rs. 3,33,600/- (17.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	17.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
8)	Circle Office Thane Mr. Jitendra Chandrakant Dhotre Mrs. Kavita Jitendra Dhotre Mrs. Chandrakala Dhotre Shree Devi Aptt, Flat No.4, 4th Floor, A Wing, Brahmin Ally, Kasbe Village, Near Bhiwandi Talkies, Bhiwandi 421302 (Admeasuring 375 Carpet area) Owner - Mr. Jitendra Chandrakant Dhotre Mrs. Kavita Jitendra Dhotre Mrs. Chandrakala Dhotre	Shree Devi Aptt, Flat No.4, 4th Floor, A Wing, Brahmin Ally, Kasbe Village, Near Bhiwandi Talkies, Bhiwandi 421302 (Admeasuring 375 Carpet area) Owner - Mr. Jitendra Chandrakant Dhotre Mrs. Kavita Jitendra Dhotre Mrs. Chandrakala Dhotre	A) 17.07.2018 B) Rs. 20,85,567/- (plus interest & charges) C) 17.12.2018 D) Symbolic	A) Rs. 15,80,000/- B) Rs. 1,58,000/- (17.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	17.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
9)	Circle Office Thane Mr. Pramod Pandurang Chinchwalkar Mrs. Sunanda Pramod Chinchwalkar Flat No.202, A-Wing, Parag Building, Pushpa Parag CHSL, Samata Nagar, Pokhran Road No.1, S. No.1, Plot No.16, Panchpakhiadi, Thane 400606 (Admeasuring 545 Built Up area) Owner - Mr. Pramod Pandurang Chinchwalkar Mrs. Sunanda Pramod Chinchwalkar	Flat No.202, A-Wing, Parag Building, Pushpa Parag CHSL, Samata Nagar, Pokhran Road No.1, S. No.1, Plot No.16, Panchpakhiadi, Thane 400606 (Admeasuring 545 Built Up area) Owner - Mr. Pramod Pandurang Chinchwalkar Mrs. Sunanda Pramod Chinchwalkar	A) 10.02.2025 B) Rs. 19,81,028.80 (plus interest & charges) C) 24.09.2025 D) Symbolic	A) Rs. 66,15,000/- B) Rs. 6,61,500/- (17.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	17.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
10)	Circle Office Thane Mr. Sushil Harihar Guddan Singh Mrs. Sandhya Sushil Harihar Singh Flat No. 504, 5th Floor, A-Wing, Anjani Paradise CHSL, Off Manpada Road, Near Union Bank of India, Nandivalli, Taluka Kalyan, Dombicli East 421204 (Admeasuring 375 Built Up area) Owner - Mr. Sushil Harihar Singh	Flat No. 504, 5th Floor, A-Wing, Anjani Paradise CHSL, Off Manpada Road, Near Union Bank of India, Nandivalli, Taluka Kalyan, Dombicli East 421204 (Admeasuring 375 Built Up area) Owner - Mr. Sushil Harihar Singh	A) 02.05.2024 B) Rs. 11,07,375.60 (plus interest & charges) C) 26.08.2024 D) Symbolic	A) Rs. 18,54,000/- B) Rs. 1,85,400/- (17.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	17.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526
11)	Circle Office Thane Mr. Pramod Shinde Flat No.105, 1st Floor, Abhilasha CHSL, Near Guru Nanak School, Kurja Camp, Ulhasnagar 421004 (Admeasuring 685 Built Up area) Owner - Mr. Pramod Joseph Shinde	Flat No.105, 1st Floor, Abhilasha CHSL, Near Guru Nanak School, Kurja Camp, Ulhasnagar 421004 (Admeasuring 685 Built Up area) Owner - Mr. Pramod Joseph Shinde	A) 30.09.2023 B) Rs. 5,63,648.86 (plus interest & charges) C) 09.04.2025 D) Symbolic	A) Rs. 43,16,000/- B) Rs. 4,31,600/- (17.12.2025 upto 03.00 pm) C) Rs.1,000/-	17.12.2025 10.00 am to 04.00 pm	Not Known to Us Mr Murlidhar Gudi 9082652526

TERMS AND CONDITIONS

The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions:

1.The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS".2.The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation.3.The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Website <https://baanetknet.com> on the date and time mentioned at the respective columns above.4.For detailed terms and conditions of the sale, please refer <https://baanetknet.com> & www.pnbindia.in 5. The intending Bidders/ Purchasers are requested to register on portal (<https://vibanknet.com>) using their email-id and mobile number. The process of eKYC is to be done through Digilocker. Once the e-KYC is done, the intending Bidders/ Purchasers may transfer the EMD amount to their e-Wallet using online/challan mode before the e-Auction Date and time in the portal. The registration, verification of e-KYC, transfer of EMD in wallet and linking of wallet amount to Property must be completed well in advance, before auction. 6. It is the responsibility of intending Bidder(s) to properly read the Sale Notice, Terms & conditions of e-auction, Help Manual on operational part of e-Auction available on the website and follow them strictly. 7. The secured asset will not be sold below the reserve price. The minimum (first) bid would be Reserve Price Plus one Incremental bid amount. The successful bidder shall have to deposit 25% (twenty five percent) of the bid amount, less EMD amount deposited, on the same day or not later than the next working day and the remaining amount shall be paid within 15 days from the date of auction in the form of Banker's Cheque/ Demand Draft issued by a Scheduled Commercial Bank drawn in favor of "The Authorized Officer, Punjab National Bank, A/c (Name of the A/C) Payable at. In case of failure to deposit the amounts as above within the stipulated time, the amount deposited by successful bidder will be forfeited to the Bank and Authorized Officer shall have the liberty to conduct a fresh auction/ sale of the property & the defaulting bidder shall not have any claim over the forfeited amount and the property. 8.The Authorised Officer reserves the right to accept any or reject all bids, if not found acceptable or to postpone/cancel/adjourn/discontinue or vary the terms of the auction at any time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final. The confirmation of sale shall be subject to confirmation by the secured creditor. 9.All statutory dues/attendat charges/other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the purchaser.The Authorized Officer or the Bank shall not be responsible for any charge, lien, encumbrances, or any other dues to the Government or anyone else in respect of properties (E-Auctioned) not known to the bank. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutory liabilities, arrears of property tax, electricity dues etc.

Date: 12.11.2025 / Place: Mumbai

Sd/-
Authorised Officer,
Punjab National Bank



Regional Off.: Netaji Marg, Nr. Mithakhali
Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6.
Fax: +91-79-26560649, Toll Free No.: 18002335300
Website: www.bandhan.bank.in

AUCTION CUM TENDER FOR SALE NOTICE

E-Auction Sale Notice for sale of Immovable assets under the SARFAESI Act, 2002 read with proviso to Rule 9(1) with reference to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable assets mortgaged/charged to the Bandhan Bank ("Secured Creditor"), the possession of which has been taken by the Authorized Officer of Bandhan Bank Ltd., will be sold on "As is where is", "As is what is basis" and "Whatever there is basis" for realization of Bank's dues.

The specific details of the assets which is/are intended to be sold, is/are enumerated in the schedule below:

No	Name of Borrowers, Loan A/c No., Date of Possession / Name of Branch	Description of the property to be sold (Secured Assets)	Secured Debt which includes amount paid by the borrowers till date, if any, with further interest, costs, charges, etc.	Reserve Price & EMD being 10%
1.	Mr.Vedhprakash Sheshdatt Pande Mrs.Sangitaben Ved Prakash Pande 20003120002793 20.10.2024 Valsad	All that piece and parcel of the immovable property situated at 38 38/B Harivan Park, Nr. RTO Office Dharampur Road, Abrama, Valsad, Gujarat-396001	Rs.11,16,551.82/- as on 30.09.2023 Rs.14,32,643.13 as on 06.10.2025	Rs.17,23,110/- EMD Rs. Rs.1,72,311/-
2.	Mr. Jayminkumar Mansukhbhai Bhanderi Mr. Ujvalkumar Mansukhbhai Bhanderi Mrs. Rekhaben Mansukhbhai Bhanderi 20003120002172 27.07.2025 Valsad	All that piece and parcel of the immovable property Situated at Flat No.205, 2nd Floor, Building Known As "Gurudatt", Plot No.17 TO 21, Survey No.139/2/6, BH Guru Krupa 1, Near Somnath Residency, Sethiya Nagar, Pardisondhpur (Ct), Valsad, Gujarat 396001. Area Adm About: 68.3 Sq Mtr.	Rs. 9,55,368.81/- as on 01.12.2024 Rs. 11,30,523.55 as on 06.10.2025	Rs. 9,01,250/- EMD Rs. 90,125/-
3.	Mr. Mustak Majid Ghanchi Mrs. Munira Mustak Ghanchi 20003190000150 27.07.2025 Umargaon	All that piece and parcel of the immovable property Situated at Survey No.154/P1/P46, Final Plot No. 46, G-01, Ground Floor, Dhruv Residency, Bhathi Road, Near Dhruv Paradise, Solsumba East, Umbergaon, District: Valsad, 396165.	Rs.5,88,346.31/- as on 27.08.2024 Rs.7,41,612.24 as on 06.10.2025	Rs. 11,14,350/- EMD Rs. 1,11,435/-
4.	Mr. Manoj Ramjak Mishra Mrs. Sudha Manoj Mishra 20003190000432 27.07.2025 Umargaon	All that piece and parcel of the immovable property Situated at Survey No. 166/4/P67, Final Plot No. 166/4/P67, Flat No. 306, 3rd Floor, Twisha Garden, Near Randal Mata Mandir, Solsumba, Umbergaon, Moje: Umbergaon, Taluka & District Valsad, Gujarat – 396165	Rs. 7,42,046.97 as on 23.08.2024 Rs.9,21,817.87 as on 06.10.2025	Rs. 10,14,125 -/- EMD Rs. 1,01,412.5 -/-
5.	Mr.Mangilal Hiralal Jain Mrs.Pushpa Mangilal Khatik 20003190000366 18.05.2025 Vapi	All that piece and parcel of the immovable property situated at Survey No,771/P3, Final Plot no.06, Flat No.A-101, 1st Floor, Arya Velley, Umbergaon Town Road, Sundarvan, Umbergaon, Ta & Dist: Valsad, Gujarat-396171	Rs.7,41,862.69/- as on 23.08.2024 Rs.9,31,688.35 as on 06.10.2025	Rs.10,98,900/- EMD Rs.1,09,890/-
6.	Mrs. Panmati Devi Vijay Bahadur Chorasia (Co-borrower & Legal Heir Of Late. Mr. Vijay Bahadur Sunder Chorasia) 200030500013160 20.04.2025 Umargaon	All that part and parcel of the immovable property situated at Survey No.143/p2/1, To P2/11, Final Plot No. 01 To 11, K-106, Hanumant Residency, Near Sai Trupti Residency, Rofel College Road, Namdha Mouje: Chandor, Taluka: Vapi, District Valsad – 396191	Rs.8,43,280.43/- as on 06.03.2024 Rs.10,97,463.1/- as on 06.10.2025	Rs. 11,31,000/- EMD 1,13,100/-
7.	Mr.Manubhai Valjibhai Panchal Mrs.Bhagiben Manubhai Panchal 20003090001439 18.05.2025 Silvassa	All that part and parcel of the immovable property admeasuring about 646 sq.ft situated at Flat No.201, Aksharkunj Apartment, Chharwad Gam, Valsad, Gujarat Vapi-396195	Rs. 2,22,479.40/- as on 30.08.2023 Rs. 3,56,872.63/- as on 06.10.2025	Rs. 6,97,680/- EMD Rs. 69,768/-
8.	Mr. Kalpesh Vishnubhai Naydu Mrs.Parulben Sureshbhai Halpati 20003120001587 18.05.2025 Valsad	All that part and parcel of the immovable property situated at Plot No. E-5, E-6, E-7, E-8, Area adm 59.57 sq.mtr Survey No.140/1/1/P, House No.305, 3rd Floor, Gurukrupa Aptment-2, Opp.Guru Krupa-1, Kailash Road, Sathiya Nagar, Pardi Sandhpur.	Rs.5,20,998.30/- as on 01.12.2024 Rs.6,52,218.41/- as on 06.10.2025	Rs. 7,91,350/- EMD Rs. 79,135/-
Last Date, Time and Place for submission of bid		For Sr.No. 1 to 8 December 10, 2025, On or Before 3:00 PM 102, Status Building ,Opp Jivandeep Hospital,NH-48 Gunjan,Vapi-396191		
Property Inspection Date & Time Name of Contact Person with No.		For Sr.No.1 to 8 December 04, 2025, From 11:00 AM to 1:00 PM, Amit Chauhan- 9925358309		
Date and Time of E-Auction		December 12, 2025, From 11:00 AM to 12:00 Noon		